

Date: 02.11.2021

To,  
The Bombay Stock Exchange (BSE) Ltd.  
Corporate Services Department,  
Phiroze Jeejeebhoy Tower,  
Dalal Street, Fort,  
Mumbai -400001

BSE Scrip Code – 511048

**Subject: Notice of Board Meeting – Publication in Newspaper pursuant to Regulation 47 of SEBI (LODR), 2015**

Dear Sir/Madam,


This is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 12<sup>th</sup> November, 2021 to consider the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2021.

Further pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR), 2015 please find enclosed herewith, the Notice of the Board Meeting published in “Active Times” (English Newspaper) and “Mumbai Lakshadeep” (Marathi Newspaper) on 02<sup>nd</sup> November 2021.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,  
For Kusam Electrical Industries Ltd.

  
CS Amruta Lokhande  
Company Secretary & Compliance Officer





Read Daily  
Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Gunwant P. Bhargale is owner of the land bearing Survey No. 38/11 Plot No. 45 adm area 0H-40R-0P, at Village Chinchvali (Chamtoli), Tal. Ambarnath and Dist. Thane. However, following described Agreements have been misplaced by them.

a) Agreement /Allotment Letter issued by Woody Acres Lift Irrigation Co-operative Society Ltd in favour of Mr. Premkumar Yadati.

b) Agreement for sale/Sale Deed made between Mr. Premkumar Yadati and Mr. Harish L. Shah. Therefore, I hereby announced that, if anybody found the same, be please submit/return original document within a period of 07 (Seven) days from the date of this publication of notice, failing which my clients shall proceed further and then no such claims shall be entertain and/or if there exist any such a claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned.

Sd/-  
**Adv. Kiran K. Dhalpe**  
Add: Off. 204, 2nd Floor, three-yash CHS Ltd., Near Railway Station, behind Sanjeevani Hall, Badlapur (E), Tal. Ambarnath, Dist. Thane

PUBLIC NOTICE

Smt. Kamla Agarwal a Member of the Veejyas Niwas Co-operative Housing Society Ltd., having, address at Plot No. 31 and 32, Gulmohar Road, VPD Scheme, Vileparle (West), Mumbai 400 049 and holding flat No 601 in the building of the society, died on 03/05/2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 11 A.M. to 5 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

PUBLIC NOTICE

Notice to public at large is hereby given that my clients are negotiating with Mrs. Geeta Mohan Joshi and Mr. Mohan Gajanan Joshi, joint owners, both residing at Flat No. 102, A wing, 1st Floor, Amit Nagar Co-op Housing Society Ltd., Yari Road, Andheri West, Mumbai - 400 081. The said flat No. A 102 hereinafter referred to as the "Said Property". The said flat No. A/102, has acquired from Mr. Nandkishor Rasiklal Agarwal, hereinafter referred to as first purchaser on 26.06.1999 and Mr. Nandkishor Rasiklal Agarwal acquired the said flat on M/s. Prakash Construction Company on 20.07.1998, hereinafter referred to as Developer. The First Agreement between M/s. Prakash Construction Company, Developer and Mr. Nandkishor Rasiklal Agarwal, first purchaser has been misplaced/lost. All the persons having any claim, right, title, estate, or interest in respect of the said Premises or any part thereof by way of sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, covenant, muniment, inheritance, claim, possession, lease, sub-tenancy, maintenance, sub-lease, license, lien, share tenancy, sub-tenancy, maintenance, possession, easement devise, bequest, encumbrance, FSI Consumption or otherwise howsoever any reference or grade to any such purported claim or interest in the said premises which shall be deemed to have been waived for all intents and purposes and shall not be binding on my clients. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All right, title and interest in respect of Flat No. A/102 having 850 sq. ft. built up area situated on the first floor of the building known as "Amit Nagar Co. Operative Housing Society Ltd., Amit Nagar, Behind New India Co-op Bank Ltd. Yari Road, Versova, Mumbai - 400 061 constructed on a plot of Land bearing Survey No. 1236 (Part) of the Village Versova, Yari Road, Taluka, Andheri West, Mumbai - 400 061 Mumbai Suburban District along with five fully paid up shares of the said Amit Nagar Co. Operative Housing Society Ltd issued under Certificate No. 73 Folio No. 2, bearing distinctive nos. from 361 to 365 (both inclusive).

Sd/-  
Advocate - Nagesh P. Shetty & Co.  
4 Navjeevan Grh, S.V. Road, Santacruz West, Mumbai - 54.  
Place: Mumbai Date: 02/11/2021

To  
advertise  
in this  
Section  
Call :  
**Manoj Gandhi**  
**9820639237**

PUBLIC NOTICE

Late Shrimati Bhairu Chandul Davda (2nd holder) of Room No. A-19 having Address Charkop Om Shree Siddhivinayak CHS LTD., Plot No. 941, Charkop, Sector 9, Kandivli (West), Mumbai- 400067, Addressing 21 St. Mrs. Holding Share Certificate No. 19 Distinctive Nos From 091 To 095 has Expired on Dated 28.09.2020 without making Nomination for the same, Mr. Manish Chandul Davda (1st Holder) has applied to the society about transfer of the said Shares/ Room on his name and for removal of Deceased name from Share Certificate. If anyone is having any claim/ objection should contact/ write to The Society Secretary within 15(fifteen) days. There after no claim will be considered.

Sd/- Hon. Secretary  
Charkop Om Shree Siddhivinayak CHS LTD., Plot No. 941, Charkop, Sector 9, Kandivli (W), Mumbai- 400067  
Place: Charkop Date: 02/11/2021

**KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**  
CIN:L31909MH1983PLC220457  
Regd. off: G-17 Bharat Industrial Estate, T. J. Road, Sewree (W), Mumbai- 400 015. Tel- 24124540 / Fax- 24149659  
Email: kusameeoo.aoc@gmail.com  
Website: www.kusamelectrical.com

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 12<sup>th</sup> November, 2021 to consider and approve, the Un-audited Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2021.

For, Kusam Electrical Industries Limited  
Sd/-  
Amruta Lokhande  
Company Secretary & Compliance Officer  
Place: Mumbai Date: 01<sup>st</sup> November, 2021

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given to the public in large that Mr. Mubini Ahmed Mohammed Husain Tade is intending to purchase Bunglow No. B-3, ARK Compound, Kadar Palace, M.H.M. Rd., Kasba, Mumbai, Dist. Thane, from Mrs. Nazia Faiyaz Khan L. R. of Late Mrs. Amina Khalil Khan. She does not possess the original documents of the Bunglow as it has been lost or misplaced. All the legal heirs of Mrs. Amina Khalil Khan have given their consent and No Objection to Mrs. Nazia Faiyaz Khan to sell the Bunglow to Mr. Mubini Tade. Any person's having any claim, right, title or interest of any nature whatsoever relating to the original documents or the ownership rights of the Bunglow should immediately contact the intending Purchaser Mr. Mubini Tade within a period of 7 days from the date of publication of this Notice. Failing which Mr. Mubini Tade will be entitled to complete the sale proceedings of the Bunglow with Mrs. Nazia Faiyaz Khan. No claims or objections arising from any person's will be entertained thereafter.  
Mob.: 8369500915. Sd/-  
Date: 02/11/2021 Mr. Mubini Tade

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large that Mrs. Mehroj Jahan w/o Yaqoob Shaikh has made an application before Metropolitan Magistrates 51st Court, at kurla Mumbai under application No.CC No.1571/MISC/ 2021 for seeking direction under section 13(3) M.R.B.D. Act in respect of her mother Mrs.Noorjahan Habib Shaikh who died on 09/06/2016 at kurla Mumbai. 400070. Any person having any objection for registration of death and also issue of death certificate of the above said deceased hereby required to make the same known to the Metropolitan Magistrates 51st Court at Kurla Mumbai within 15 days from the date hereof date 02/11/2021

**NOTICE**  
This is to notify that my client SMT MALTI PANDURANG KHAMKAR, who is the owner of Room No. 25, Charkop (1) Shivshakti CO. op. Hsg. Society Ltd. Plot No. 347, RSC-36, Sector-3, Charkop, Kandivli West, Mumbai 400067 vide MHADA Letter No. 3877/2019 dated 13/12/2019. The title document in respect of the said Room i.e. Original Allotment letter issued by MHADA on the name of original allottee SHRI VIDHYADHAR GOVIND KHOPADE has been lost and NC has been filed in Borivali Police Station vide No. 3262/2021 dated 30/10/2021 by my client for the same. Any person/s in custody of the Original copies of the above said Allotment letter or having claim/ right against the said room by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, mortgage, lien or otherwise requested to make the same known in writing with documentary evidence to below mentioned address within 07 days from the date hereof, failing which, it will be presumed that no person has any claim against the said premises. Dated this ----- day of Oct 2021.

SANTOSH M. PITALE  
Advocate, Govt. of India Notary 10/D-8, Kalpataru Co. op. Hsg. Society Ltd., Near Suvridya School, Gorai (1), Borivali (West), Mumbai 400091

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri. Mohan Dattaram Ghadi, member of Kamgar SWA-Sadan Co-operative Housing Society Ltd., who was holding plot no. 62, B wing, Kamgar SWA-Sadan Co-operative Housing Society Ltd, Currey Road (E), MUMBAI expired on 11/09/2021 intestate. On behalf of the Mamata Mohan Ghadi w/o. Late Mohan Dattaram Ghadi, the society hereby invites claims or objections from other heirs/ or claimants/ or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society in favour of the client within a period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objectation at below mentioned address. If no claims/objectations are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to transfer the share of the deceased in the manner provided under the bye laws.

PUBLIC NOTICE

On behalf of my clients, Mrs. Madhuri Suhag Gogate nee Madhuri Shrikant Lele and Mrs. Mrinal Shalendra Joshi nee Mrinal Shrikant Lele. Their Parents, Mr Shrikant Pandurang Lele (Father) and Mrs. Manisha Shrikant Lele (Mother) died intestate on 16.10.2014 and 11.01.2020 respectively. My clients being the only legal heirs, subsequently became the owners of Flat No. 1, Ahilya CHSL, Ghantali Devi Road, Naupada, Thane West, 400062. Any person(s) having any claim or objection to the above-mentioned is hereby required to make the same known to me in writing within 7 days from the date hereof. No claim of others shall be entertained after 7 days of publishing this Notice, which may please be noted.

Sd/-  
Advocate Vibhuti Agrawal  
20/403, Sanskruti, Thakur Complex, Kandivli East, Mumbai: 400101  
Date: 02/11/2021  
Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**  
All the people are informed by this Public Notice that our client 1) Mr. Ramakant Ekanath Kanase and 2) Reshma Ranjans Indore both residing at B 10/9: 1.3, Sector 4, CBD Belapur, Navi Mumbai. On dated 22/10/2021 of 11:30 a.m. the had lost their flat purchased documents having Register No. 1754/2014 and Receipt of flat no B 10/9: 1.3, Sector 4, CBD Belapur, Navi Mumbai. While moving through Sector 4 and Sector 6 Market said property purchase Deed, Allotment Letter and Possession Letter have been misplaced and missing Register No. is 1087/2021. If any persons who finds it, is requested to contact us and return the same to us at below mention address.

Sd/-  
Adv. Jayashree D. Halande  
Add: Prabhat Centre, Shop No. 21, Sector 1, CBD Belapur, Navi Mumbai-400 614. Mob : 8369273451

**PUBLIC NOTICE**  
Public at large is hereby informed that, Nasim Vali Mohamed Memon has misplaced original receipt, dated 07/07/1997, bearing No. 1772/2, Redg. receipt No-2824 regarding Flat No.B-601, Shiv Smruti Building, Opp. APMC Market, Kalyan.(w).

In case the same is found it should be returned to my client or to us forthwith. In case any person has any right, claim, & interest in respect of aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned above with the documentary proof within 14 days from the date hereof, failing which it shall be construed that such claim is waived, abandoned.

Sd/-  
Surekha Babar  
Kalyan -west

PUBLIC NOTICE

Shri. Vijay Parshuram Ghatkar a member of the Om Shiv Darshan Co-Operative Housing Society Limited, having address at Film City Road, General A.K. Vaidya Marg, Near Hanuman Nagar, Goregaon (East), Mumbai 400065 and holding Flat No. C-2/308, died on 26.04.2021 without making any Nomination/VL.

The Society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye Laws of the society. A copy of registered Bye Laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 10 am to 7 pm from the date of publication of the notice the expiry of its period at society office.

Sd/-  
Secretary / Chairman  
of the Om Shiv Darshan CHS Ltd.  
Place: Mumbai Date: 02.11.2021

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Late Mr Ramu Tetar Mandal, died on 26/01/2020 was owner & Society Share holding member of Flat No. D-102, Silver Oak Bldg No 1 Chs Ltd, Beverly Park, Mira Road (E) Dist Thane Now his Legal Heirs Mrs Sunanda Ramu Mandal, Mrs Ratna Ramu Mandal & Mr Lankesh Ramu Mandal is selling the Flat No D-102 Silver Oak Bldg No 1 Chs Ltd, Beverly Park, Mira Road (E) If any person have claim or objection of above said flat is hereby required to make the same in writing at the Adv. NAZNEEN R MEMON within 15 days from the date of publication.

DATE: 02-11-2021 Sd/-  
Adv. NAZNEEN R MEMON  
Flat No 701/D, Sagar Drashti CHSL, Opp Old Petrol pump, Mira Bhayander Road, Mira Road (E), Thane

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Sakharan Ramchandra Aparadi, one of the previous owners of Flat No. 501, Fifth floor, Bldg. No. 14, Krishna-Sthal, Mira Village, Mira Road East, Dist: Thane 401107, expired on 11/03/2021. On behalf of my clients, Mr. Suresh Lingappa Biredar & Mrs. Shridevi Suresh Biredar (present owners), the undersigned advocate hereby invites claims or objections from other heirs/ or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objectation. If no claims/ objections are received within the period prescribed above, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner they deem fit.

Place: Mira Road, Thane Sd/-  
Date: 2nd November 2021 A. Karimi  
Advocate High Court  
004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. PRASHANT A BIRWADKAR that after the death of LATE SUNANDA A BIRWADKAR on 22-07-1999, who was 50% lawful owner of Flat No. 304, Third Floor, Area admeasuring about 615 Sq. Ft. (Sp. Built Up) in the Society known as "NEW SIMA C.H.S. LTD.", situated at Village Diwanwan, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar has been transferred in the name of MR. PRASHANT A BIRWADKAR as his legal heir to the said flat after following due procedure of law. The Share certificate of the said flat has been transferred in the name of my client. Now my client is intending to sell the above mentioned ownership flat to a intending purchaser. So it is hereby requested that if any person or institution having any claim or right over above mentioned Flat or share certificate shall raise objection at the address given below within 14 days from publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future.

Sd/-  
Adv. Nagesh J. Dube  
"Dube House", Opp. Bishop House, Stelle Barrampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar  
Place: Vasai Date: 02.11.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients Mr. Nishit Jitendra Shah and Mrs. Ami Nishit Shah are in the process of purchasing the Flat No. A/705, admeasuring 535 Sq. Ft. carpet area, 7th Floor, of building known as Philipy Co-operative Housing Society Ltd., situated behind Himmat Nagar, S.V.P Road, Borivali (West), Mumbai 400 092 from Mr. Girish C.Mehta and Mrs. Nishama Girish Mehta. The said co-owners had purchased the said flat from Mr. Bruno Joseph Picardo and Mrs. Bertha Anne Picardo under Registered Agreement for Sale dated 22/12/2016. And that the said Mr. Bruno Joseph Picardo and Mrs. Bertha Anne Picardo had purchased the said flat from Senior Construction Company Private Ltd., under Agreement for Sale dated 21/03/1983. That the said Agreement for Sale dated 21/03/1983 has been lost and misplaced and is not to be traced despite due diligent efforts. Any/ All persons having any claim, objection in, to or upon the said Agreement, flat, or any part thereof by way of lease, inheritance, lien, mortgage, charge e.e. c. and/or any objection for the said flat should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of publishing of this Notice failing which, any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and my clients would be at liberty to complete the purchase of the said flat without any reference to such claim and/or objection.

Sd/-  
Date : 02.11.2021 Mandar V. Koperkar  
Place : Mumbai Advocate High Court  
402, Shradhdha Darshan, Link Road, Opp. MHB Colony Police Station, Borivali (West), Mumbai 400 091.

NOTICE

Shri Kiran Manohar Savant and Shrimati Nilima Kiran Savant being member of the Om Sai Niwas Co-operative Housing Society Ltd, having address at Subhash Road, Vile Parle East, Mumbai 400057 and holding flat no. 302 and 303 in the building of the society, died on 15-July-2018 (Shrimati Nilima Kiran Savant) and on 30-May-2006 (Shri Kiran Manohar Savant) without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 90 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her "their" claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims' objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants' objectors, in the office of the society' with the Secretary of the society between 10 A M to 6 P.M, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
The Om Sai Niwas Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary  
Place: Mumbai Date: 02.11.2021

PUBLIC NOTICE

This is to inform the Public at large that my clients MR. CHANDRAKANT ABAJI WADKAR & MRS. RUPALI CHANDRAKANT WADKAR, both residing at A/002, Building No. 4, Green Dield Complex, Sheetal Nagar, Near Holy Cross School, Mira Road (E), Thane-401107, have revoked all their relations with their son ANIKET CHANDRAKANT WADKAR and ejected/ dis-owned him from all their properties. Any person having any transaction or dealing with him shall do it with their own risk as my clients are not having any relation with their son and there any business activities.

R. M. TIWARI  
Advocate, High Court  
Shop No.11, Sanskriti-1,  
Poonam Vihar, Miraroad (E),  
Thane-401107. Mob : 9820477029

PUBLIC NOTICE

Shri/Smt K. Vijayalakshmi a member of the Kallesh chandra Co. Operative Housing Society Ltd, having address at Mahindra Nagar and holding Flat No. B3/2 in the building of the society, died on 13-08-2014 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his /her / their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the society. If no claims/ objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 9:00 am to 11:00 am from the date of publication of this notice.

On Monday, Wednesday, Friday till the date of expiry of its period.

For and on behalf of Windemere 2B CHS Ltd.  
Sd/-  
Chairman  
Place: Mumbai Date: 02/11/2021

PUBLIC NOTICE

All person or persons inform that my client 1) SHRIMATI, DIPALEE SHATRUGHNA RASAL & 2) SHRI. ATMARAM ANNA RASAL, who are the owners of the property, Mother-in-law and Son/ Wife Late 1) MR. SHATRUGHNA ATMARAM RASAL & MRS. KUSUM ATMARAM RASAL, owner Flat No. 102, Bldg. No. 24, Golden Nest-11 Sonam Veena Co-op. Hsg. Soc. Ltd., 100 Feet Road, New Golden Nest, Bhayander (East), Taluka & Dist. Thane, my client's Husband Mother-in-law and Son/Wife Late 1) MR. SHATRUGHNA ATMARAM RASAL Died on 26/04/2021 & MRS. KUSUM ATMARAM RASAL Died on 22/04/2021. My client have applied to society known as GOLDEN NEST-11 SONAM VEENA CO-OP. HSG. SOC. LTD., to transfer Flat No. 102, 1st Floor, Bldg. No. 24 in the building of the Society known as GOLDEN NEST-11 SONAM VEENA CO-OP. HSG. SOC. LTD., admeasuring Built up area 412.8 Sq.Fts., by transfer of the Shares Certificate No. 78 for five fully paid up shares of Rupees Fifty each bearing Distinctive Nos. 150 to 154 to 390 (both inclusive) held by My client owners of said flat. If any person or person having any claim against or to the said premises by way of sell, gift, lease, lien, charge, trust inheritance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing in following address within 7 days from the date hereof to the undersigned from the date of publication of this notice.

Sd/- Advocate B.K. Pandit  
"Niwant" Vatar (Bhagole), Post- Agashi, Office: A/107, 1st Floor, Shantiganga Apartment, Bhamburda (East),  
Tel: 28162899 Date: 02/11/2021  
Place: Bhayander

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. Mr. Mohinder Kumar Narula & Mrs. Sirmela Narula Having Address at C/17, Fair Lawn CHS, Sion Trombay Road, Nr. Diamond Garden, Chembur - 400 071 that they are the lawful owners of C/17, Fair Lawn CHS, Sion Trombay Road, Nr. Diamond Garden, Chembur - 400 071. And my client has lost the following original documents in respect of above said Flat more particularly described hereinafter and for the same my client has already lodge documents missing complaint before Govandri Police Station, bearing document missing complaint No.968/21. on dated 27/10/2021.

**SCHEDULE OF THE PROPERTY**  
C/17, Fair Lawn CHS, Sion Trombay Road, Nr. Diamond Garden, Chembur - 400 071. LIST OF ORIGINAL DOCUMENTS LOST BY MY CLIENT

a) Original Sale Agreement Between M/s. SHIRDEAR ESTATE (Builders) and Mr. & Mrs. M.K. Narula.  
b) Original payment receipts of above said flat.

Hence all those concerned or who have any information about The documents or having claim, charge or lien upon the property more particularly described in the schedule are hereby invited to put their claims objections in writing at the office of the undersigned during the working hours from 10.30 am to 1 pm & from 5 pm to 7 pm on every day upto Saturday within 15 days of publication of heron.

Dated this 2<sup>nd</sup> day of November 2021.

Sd/-  
Advocate S.R. Narula,  
Sector-2, Xerox Lane,Vashi, Navi Mumbai.  
Tel. 981933603.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MR. ABDULLA TAYEBBHAI NIMAKWALA & MRS. NAFISA ABDULLA NIMAKWALA, residing at Flat No. 1, admeasuring 1515 Sq. Ft. Built-up Area, 10th floor, in the building known as Ajanta Apartments and at present belonging to Ajanta Ideal Co-operative Housing Society Limited situated at 75, Colaba Road, Mumbai - 400 005, the said Flat mentioned in the schedule hereunder, is free from any encumbrances, charge, lien, claim, right, title or any other interest whatsoever of anyone over the same. The said Flat was in the joint name of MRS. KULSUM TAYEBBHAI NIMAKWALA, MR. ABDULLA TAYEBBHAI NIMAKWALA & MRS. NAFISA ABDULLA NIMAKWALA and the said MRS. KULSUM TAYEBBHAI NIMAKWALA has died intestate on 30.11.2006 leaving behind Mr. ABDULLA TAYEBBHAI NIMAKWALA & MRS. NAFISA ABDULLA NIMAKWALA as her only heir and legal representative and the said Flat is free from any claim, right, title, interest of whatsoever nature of anyone.

**SCHEDULE**  
Flat No. 1, admeasuring 1515 Sq. Ft. Built-up Area, 10th floor, in the building known as Ajanta Apartments and at present belonging to Ajanta Ideal Co-operative Housing Society Limited situated at 75, Colaba Road, Mumbai - 400 005, and on the part of land bearing C.S. No. 75 situated in Registration District and Sub-District of Mumbai City / Division - Colaba. The building consists of ground + 11 floors with having lifts facility and was constructed in the year 1987.

Date: 02.11.2021, Place: Mumbai

Sd/-  
M.M. Legal & Associates  
Advocates & Legal Consultants  
Add: Office No. B-5, Prospect Chamber Annex, Pitha Street, Fort, Mumbai- 400 001.

PUBLIC NOTICE

Mr. Virat Diwanji & Mrs. Preeti Diwanji, members of Windemere 2B Co-operative Housing Society Ltd, residing and holding Flat No. 2B/23, Windemere 2B CHS Ltd, Off. New Link Road, Oshiwara, Andheri (W), Mumbai- 400053, has lost their Share Certificate No.3 bearing Distinctive No. 11 to 15 issued to them in respect of their flat No. 2B/23 and has applied for the issue of duplicate Share Certificate. Share Certificate was in the name of Mr. Virat Diwanji & Mrs. Preeti Diwanji. The society hereby invites claims or objections from the claimant or claimants, objector or objectors to their application of issue of duplicate Share Certificate within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in the support of their objections are within the period prescribed above, the society shall be free to deal with the shared in such manner as is provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by claimants' objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 9:00 am to 11:00 am from the date of publication of this notice.

On Monday, Wednesday, Friday till the date of expiry of its period.

For and on behalf of Windemere 2B CHS Ltd.  
Sd/-  
Chairman  
Place: Mumbai Date: 02/11/2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. SURESH KUMAR RAMAPATI MISHRA & MRS. RACHANA SURESH MISHRA are the owners of the property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned. MR. SURESH KUMAR RAMAPATI MISHRA & MRS. RACHANA SURESH MISHRA bearing document No. VASAI-3/7238-2019. That Mr. SURESH KUMAR RAMAPATI MISHRA expired on 17/04/2021 leaving behind Mrs. RACHANA SURESH MISHRA (wife), MASTER SUDHAKAR SURESH MISHRA (son) & MASTER KARUNAKAR SURESH MISHRA (son) as his only legal heir. That Mrs. RACHANA SURESH MISHRA (wife), MASTER SUDHAKAR SURESH MISHRA (son), MASTER KARUNAKAR SURESH MISHRA (son) are the only legal heirs of deceased MR. SURESH KUMAR RAMAPATI MISHRA more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned. All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that Mrs. RACHANA SURESH MISHRA, MASTER SUDHAKAR SURESH MISHRA & MASTER KARUNAKAR SURESH MISHRA are the only legal heirs of the said owner and is sufficiently intimated in respect of the said property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the Scheduled Property.

**Schedule of the Property**  
Flat No. N-01, in the building known as NAD-BRAHMA MADHUBANTI CO OP. HSG. SOC. LTD., bearing Survey No. 76 (Part) (w/o), Village-Acholia, Taluka- Vasai, District-Palghar lying and situated at Raj Nagar, Near Nallishwar Mandir, Nallaspore East, Palghar-401026  
Date:02-11-2021  
Place: Thane MUMBAI LAW FIRM:  
ADVOCATE HIGH COURT, MUMBAI.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. ANANADABAI SHIVAJI BHOASLE & MR. MALHARI SHIVAJI BHOASLE are the owner of the property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned. Purchased from Mr. VASSHI DEVELOPERS, a partnership firm, through its partners Mr. VINOD GANGARAM JAIN, MR. NARAYAN D. HANDASANI & MR. NAVIN A. JASHNANI vide Agreement dated 21/08/2016 bearing document No. F-2/4728-2019 by Mrs. ANANADABAI SHIVAJI BHOASLE & MR. MALHARI SHIVAJI BHOASLE. That Mrs. ANANADABAI SHIVAJI BHOASLE has expired on 25/09/2018 at Darod and the death certificate was issued by Government of Maharashtra on 16/10/2018, bearing registration No. 13. Leaving behind Mr. MALHARI SHIVAJI BHOASLE, MR. SAMBAHAI SHIVAJI BHOASLE, MRS. RANJANA LAHU ANDHIALE & MRS. ANANDA VITTHAL PAWDE as their legal heirs. That Mr. MALHARI SHIVAJI BHOASLE is intending to sell the said property herein mentioned in the schedule of the property. All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that Mr. MALHARI SHIVAJI BHOASLE, MR. SAMBAHAI SHIVAJI BHOASLE, MRS. RANJANA LAHU ANDHIALE & MRS. ANANDA VITTHAL PAWDE, are the only legal true heir and lawful owner and is sufficiently intimated in respect of the said property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the Scheduled Property.

**Schedule of the Property**  
Flat No. 201, on the Second Floor, Building No. 7, in the building known as Green Valley, Area 0, Hector 94, Aar 8 point, Akr in rupees B=22, bearing Admeasuring about 330 sq.ft. (carpet area), Survey no. 17, Tal. Versova, 0, Village-Chumbe, Taluka-Parel, Dist. Palghar.  
Date:02-11-2021  
Place: Thane MUMBAI LAW FIRM:  
ADVOCATE HIGH COURT, MUMBAI.

PUBLIC NOTICE

Mr. Satyawan Rajaram Zore, a member of Purnagad CHS Ltd., having address at Sarova Complex, Building No. 1, Wing G2, - Samata Nagar, Kandivli (East), Mumbai - 400101 and holding that Flat No. G2-1412 on the 14th Floor, died on 21.04.2021 without making any nomination. The Society hereby invites claim or objection from the heir or heirs or other claimants or objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice with the copies of such documents and other proof in support of his/her/ their claims / objections for the transfer of the shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants or objectors in the office of the society with the Secretary of the society between 9 AM to 5 PM from the date of publication of this Notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
PURNAGAD CHS LTD  
Sd/- Hon. Secretary  
Place: Mumbai Date: 02/11/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public that following members of my client i.e. Hema Kunj CHS Ltd, Bhadrakali Mandir Road, Bhayander (West), Tal. & Dist. Thane 401 101 have applied to my client for duplicate share certificate of their Flat. They have said that their Original share certificate is misplaced and not traceable.

1. Sunder Sureshkumar Jain, Flat No. B/13, 3rd Floor,
2. Sahebrao F. Parmar (Jain), Flat No. A/16, 4th Floor,
3. Bhavesh B. Chopra, Flat No. C/18, 1st Floor, Rekhaben D. Dholakia, Shop No. 5, Ground Floor,

So any person, co; firm etc. having any objection to issue them duplicate share Certificate or anyone having any claim, right interest, heirship, agreement on the above referred shop or their share certificate, please write to office No. 2, 1st Floor, New Shanti Ganga, CHS LTD., station Road, Bhayander (East), Tal. & Dist. Thane 401 105 within 14 days from the date of publication of this notice failing which my client will issue them duplicate share certificate which Please be noted.

Adv. John M. Rodricks  
Office No. 2, 1st Floor  
New Shanti Ganga Apt., Station Road, Bhayander (E), Tal. & Dist. Thane

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that my client MR. SUNIL LAXMAN KANDALKAR, has represented that the title Agreement for sale (Original), Dated 27th June 1995 Between Mr. Vas





# संपादकीय

## ग्लासगो परिषद

स्कॉटिश शहर ग्लासगो येथे सुरू होणारी हवामान बदलविषयक परिषद पॅरिस आणि त्यापूर्वीच्या क्योटो परिषदेपेक्षा जास्त सार्थक होणार आहे. जगात सर्वात जास्त प्रदूषण करणार्या आणि सर्वाधिक ज्वलनशील इंधनाचा वापर करणार्या विकसित देशांनी त्या दोन्ही संमेलनांमध्ये जोरदार फुशारक्या मारल्या होत्या. पण त्यांनी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणार्या आपल्याच बढाया खर्चा करण्यासाठी काहीही केलेले नाही. प्रदूषण दूर करण्यासाठी त्यांनी काही कार्य करून जगासमोर उदाहरण स्थापित तर केले नाहीच, पण विकसनशील देशांना आर्थिक मदतही केली नाही, ज्यामुळे ही राष्ट्रे प्रदूषित वायु आणि पाण्यापासून मुक्ति प्राप्त करू शकतील. विकसित राष्ट्रांना विकसनशील देशांना प्रत्येक वर्षी १०० अब्ज डॉलर इतकी आर्थिक मदत देण्यास सांगण्यात आले होते. तसा ठराव पॅरिस परिषदेत करण्यात आला होता. या आर्थिक मदतीच्या सहाय्याने विकसनशील देश आपल्याकडील विज, कारखाने आणि वाहनांमधून निघणाऱ्या प्रदूषणकारी वायुचे प्रमाण कमी करू शकतील. सौर उर्जा, बॅटरी आणि वायु उर्जेचा ते उपयोग करू शकतील. या विकसित देशांनी तो ठराव तर पाळला नाहीच, पण अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्पच्या लहरीनुसार पॅरिस करारातूनच अंग काढून घेतले. जणू जगातील प्रदूषणाची जबाबदारी अमेरिकेची नाहीच. वास्तवात अमेरिकाच सर्वात जास्त प्रदूषणकारी वाहने वापरते आणि अमेरिकेतून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होत असते. पण हा अमेरिकेचा खरे म्हणजे ट्रम्प यांचा मुजोरपणा होता. या सार्या श्रीमंत राष्ट्रांना असे वाटत होते की जगातून ३० वर्षात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण घटावे आणि जागतिक तपमान ०२ डिग्री सेल्सियस सर्वोच्च व्हावे. पण त्यासाठी पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी नाही. जागतिक तपमान १.५ डिग्री सेल्सियसपर्यंत ठेवण्याचे लक्ष्यही ठरवण्यात आले. हे सारे ठीक होते, पण प्रत्यक्षात ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची कुणाचीच तयारी नव्हती. ही तर केवळ शब्दसेवा झाली आणि ती संपन्न राष्ट्रांनी भरपूर केली. वास्तवात जगात सर्वाधिक तपमान परस्परव्याचे काम अमेरिका आणि युरोपीय देश करतात, हे उघड आहे. आकडेवारीने ते सिद्ध करता येते. २०५० पर्यंत जागतिक तपमान शून्य डिग्री सेल्सियसपर्यंत आणू असा त्यांचा दावा आहे. ते असे करू शकतात. कारण त्यांच्याकडे यासाठी लागणारे तंत्रज्ञान आहे, साधनसंपत्ती आहे आणि तज्ञांचे मनुष्यबळ आहे. पण त्यासाठी त्यांना वार्षिक ५०० अब्ज डॉलर खर्च करावे लागतील. ते हे करतील का, हाच मोठा प्रश्न आहे. १०० अब्ज डॉलर खर्च करण्यास त्यांची तयारी नव्हती, ते ५०० अब्ज डॉलर आणि तेही कित्येक वर्षांपर्यंत खर्च करण्याची उदारता दाखवतील, हे अशक्यच आहे. अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रातील प्रश्नांवर इस्लियान डॉलर पाण्यासारखा खर्च करणार्या या देशांना केवळ हवामान बदलविषयक कामावर खर्च करायला अडचण वाटते. विकसनशील देशांवर पैसा खर्च करायला त्यांची इच्छा होत नाही. सर्व जगातील तपमान वाढीचा दोष याच विकसित देशांकडे आहे, हे त्यांना माहित आहे. तरीही त्यांचा हा पवित्रा अत्यंत बेजबाबदारीचा आणि उद्धटपणाचा आहे. जागतिक तपमान का वाढले, याचा विचार केला तर एकच उत्तर येते ते म्हणजे गेल्या दोन अडीचशे वर्षात झालेले अंदाधुंद औद्योगिकरण. याला कारण अर्थातच युरोपीय राष्ट्रे आणि अमेरिकाच आहे. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांची वर्षानुवर्ष पिळवणूक करून या देशांनी उपभोक्तावादपरी आग भडकवली आणि त्या आगीमुळे मग तपमान प्रचंड वाढले. कारण गंगळवाद फोफावला आणि प्रदूषणकारी घटकांचा बेहूट वापर सुरू झाला. आज अमेरिकेने फोफावलेला गंगळवाद आणि ग्राहकवाद सार्या जगाने स्विकारला आहे आणि लहान लहान देशही त्याचेच अंधानुकरण करत आहेत. अमेरिकेत आज तरी थोडी फार जागरूकता आली आहे. पण सुरुवातीला अमेरिकन लोक कमालीच्या बेधुंद अवस्थेत अत्यंत बेफिकिरीने विज, पेट्रोल आणि एअर कंडिशनिंगचा वापर करत असत. प्रत्येक घरात गरजेपेक्षा जास्त गाड्या असत(आजही आहेत) आणि एकाच ठिकाणी कुटुंबाला जायचे असेल तर प्रत्येक सदस्य वेगवेगळी गाडी घेऊन जात असे. कारण काय तर खासगीपणा जपण्याचा अतिरेक. यात आपण प्रदूषणाला हातभार लावत आहोत, असे एकाच्याही डोव्यात येत नसे. ही प्रवृत्ती आता आपल्याकडेही आली आहे. भारतात प्रति व्यक्ति उर्जेचा उपयोग जागतिक वापराच्या एक तृतीयांश आहे. भारताने विकसित राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार आधारित उर्जेला कोळशाचा वापर आणि पेट्रोल आधारीत उर्जेला वापरावर नियंत्रण केले तर भारतातील अनेक कारखाने बंद होतील, औद्योगिक उन्नती बंद होईल आणि लोकांचे जीवन अत्यंत संकटग्रस्त होईल. त्यामुळे भारताने व्यवहार्य भूमिका घेऊन विकसित देशांच्या प्रभावाखाली येऊ नये. कुणाच्याही दबावाखाली येऊ नये. आणि तसे कायचेच झाले तर पर्यायी उर्जा शोधण्यासाठी हजारो डॉलर विकसित देशांकडून मागितले पाहिजेत. ग्लासगो परिषदेला पंतप्रधान मोदी स्वतः जात आहेत. त्यांनी विकसित देशांच्या दबावाखाली न येता रोखठोक भूमिका घ्यावी, हीच अपेक्षा आहे. भारताने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे त्याला दिलेले लक्ष्य कधीच साध्य केले आहे. त्यामुळे भारताची नैतिक बाजू वरचढ आहे.

### PUBLIC NOTICE

Shri. Vijay Parshuram Ghatkar a member of the Om Shiv Darshan Co-Operative Housing Society Limited, having address at Film City Road, General A.K. Vaidya Marg, Near Hanuman Nagar, Goregaon (East), Mumbai 400065 and holding Flat No. C-2/308, died on 26.04.2021 without making any Nomination/VWill.

The Society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society.

If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with share and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye Laws of the society.

A copy of registered Bye Laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10 am to 7 pm from the date of publication of the notice the expiry of its period at society office.

Sd/- Secretary / Chairman of the Om Shiv Darshan CHS Ltd. Place: Mumbai Date: 02.11.2021

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशिल श्री.सुरेश केसराव कार्ल व श्रीमती सुलभा सुरेश कार्ल हे विद्यमान स्थितीत फ्लॅट क्र.१८ इमारत क्र१६, बी विंग, बलवंत सोसायटी, गोविंद नगर, सोडोवला लेन, बोविवली (प), मुंबई-४०००९२ येथे राहून आहेत आणि ते फ्लॅट क्र.४००१, १०वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ४१७.६४ चौ.फू. तत्सम ३८.८५७ चौ.मी. सीटीएस क्र.२४११४/१/९, सर्वे क्र.१११, हिरसा ३८ (३) तसेच तळम+४५ मजला लिफ्टसह आणि सदर फ्लॅट मेट्रोएक इंधिया प्रा.लि., बिल्डर व विकसक, अधिभूत संचालक श्री.सचिन दिक्कर यांचे कडून दिनांक २५.०८.२०१६ रोजीचे बिल्ली करारनामामुसर पुनर्विक्स करण्यात आले होते आणि सदर करारनामा निष्पत्तीकडे बीआरएफ-७/३४०४/२०१६ नुसार नोंद होते. सदर फ्लॅट बांधकामाअंतर्गत आहेत आणि सदर मेट्रोएक इंधिया प्रा.लि.यांच्याकडून विक्रीकत केले गेले नाही आणि माझ्या अशिलानी दिनांक २८.१०.२०२१ रोजी सर फ्लॅटचे मूळ विक्रीकरारनामा हे ऑटोडिस्कानु प्रसार करलेवडी गहाळ झाले आहेत. माझ्या अशिलानी एमएचबी कॉलनी पोतिस ठाणे येथे कर्तव्य अधिक्यान्मासक करार नोंद केली आणि त्यांनी योग्य प्रमाणपर सरदर दत्तावेत हरविलेकीरत दिले. माझे अशिल रिक्षातून प्रवासकरतेवेळी हरविले आणि माझ्या अशिलानी प्रयत्न करूनही ते सापडले नाही. जर कोणासही सरदर दत्तावेत सापडल्यास त्यांनी सुरी कार्ल आणि त्यांची पत्नी श्रीमती सुलभा सुरेश कार्ल यांचे बिकलाकडे सरदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात वर दिलेल्या पत्त्यावर कळवावे किंवा आपण दावे. माझे अशिलास ते प्राप्त न झाल्यास सर्व सामान्य जनतेकडून कोणतीही तक्रार विचारत घेतली जाणार नाही आणि सदर फ्लॅट तसेच मूळ विक्री करारनामा यावर कोणातही आक्षेप स्विकारला जाणार नाही.

दिनांक:०२.११.२०२१ सही/- संतोष पी. बोरिवले मुंबई मुंबई-१८३३१४२०२१

### PUBLIC NOTICE

Shri/Smt K. Vijayalakshmi a member of the Kailash chandra Co. Operative Housing Society Ltd. having address at Mahindra Nagar and holding Flat No. B3 /2 in the building of the society, died on 13-04-2018 /2018 without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his /her / their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the society. If no claims/ objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the society. The claim/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society/with the secretary of the society between 5.00 p.m to 9.00 p.m. from the date of publication of the notice till date of expiry of its period.

Date -02.11.2021 Sd/- Place - Mumbai (Hon. Secretary)

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. SURESH KUMAR RAMAPATI MISHRA & MRS. RACHANA SURESH MISHRA are the owners of the property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned. MR. SURESH KUMAR RAMAPATI MISHRA & MRS. RACHANA SURESH MISHRA had purchased the SAID FLAT along with all rights, title and interest therein as Registered Agreement for Sale dated 12/12/2019 from the undersigned at the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that MRS. RACHANA SURESH MISHRA, MASTER SUDHAKAR SURESH MISHRA & MASTER KARUNAKAR SURESH MISHRA are the only legal heir of deceased MR. SURESH KUMAR RAMAPATI MISHRA more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned. All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of Mrs. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office no. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that MRS. RACHANA SURESH MISHRA, MASTER SUDHAKAR SURESH MISHRA & MASTER KARUNAKAR SURESH MISHRA are the only legal true heir and lawful owner of the said property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to the said claim and without any claim, if any, shall be considered as waived in respect of the Scheduled Property. Schedule of the Property: Flat No. N-01, in the building known as NAD-BRAHMA MADHUBANTI CO OP. HSG. SOC. LTD., bearing Survey No. 76 (Part (new)), Village: Achole, Taluka- Vasai, District: Palghar lying and situated at Akkapuri (Raj. Nagar), Near Nalheswar Mandir, Nalhesapara East, Palghar-401028 Date:02-11-2021 Place: Thane MUMBAI LAW FIRM; MRS. AALYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT, MUMBAI.

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public in large that Mr. Mubin Ahmed Mohammed Husain Tade is intending to purchase Bunglow No.B-3, ARK Compound, Kadar Palace, M.M.H. Rd., Kausa, Mumbra, Dist. Thane, from Mrs. Nazia Faiyaz Khan L. R. of Late Mrs. Amna Khalil Khan. She does not possess the original documents of the Bunglow as it has been lost or misplaced. All the legal heirs of Mrs. Amna Khalil Khan have given their consent and Assent, Objection to Mrs. Nazia Faiyaz Khan to sell the Bunglow to Mr. Mubin Tade. Any person's having any claim , right , title or interest of any nature whatsoever relating to the original documents or the ownership rights of the Bunglow should immediately contact to the intending Purchaser Mr. Mubin Tade within a period of 7 days from the date of publication of this Notice. Falling which Mr. Mubin Tade will be entitled to complete the sale proceedings of the Bunglow with Mrs. Nazia Faiyaz Khan. No claims or objections arising from any person's will be entertained thereafter . Mob. : 8369000915. Sd/- Mr. Mubin Tade Date: 02/11/2021

### सूचना

श्री. बुटुकनाथ हट्टगराण निश हे कांठिवली शिवकुवा को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटी (प), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि गणपती व एकवृत्ती रोडचा नं.३६३, मणगावलीक मंदानासमोर, कांठिवली (प), मुंबई-४०००६७, सीटीएस क्र.३८३११ व ३८३११ गव-मालाद (उत्तर) या सोसायटीच्या शासकीयपती तळमसजलवावर सुमारे २२२.२ चौ.फु. क्षेत्रफळाचे दुकान क्र.९ चे मारक आहेत, यांचे निरा झाले आहे. उपरोक्त सोसायटी च्याद्वारे, सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील, मगत समयादच्या सदर शेअर्स व हितसंबंधीचे हक्कातल्या हक्कास वापर किंवा अन्य दुरुपयोग / आक्षेप घेणारे बांधकामक नाही येथे किंवा आक्षेप असल्याने हे झा सूनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांन सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मगत समयादच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरापासून त्यांचा /निचा /त्यांच्या दावा /आक्षेपांच्या पुढरुढ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे /आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मगत समयादच्या सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधीची सोसायटी उक्तीवलीत तरदुपेक्षीत दिलेल्या मानाने व्यवहार करण्यास सोसायटी योकीडी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मगत समयादच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरापास काही दावे /आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उक्तीवलीत तरदुपेक्षीत त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. दिनांक: ०१.११.२०२१ सही/- सचिव कांठिवली शिवकुवा को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटी लि.

### सूचना

येथे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशिल श्रीमती मालती मांडेगुंर यांनाकर या खोली क्र. २५ चाकोपो (४) शिवायवली को-ऑप. हौ.सो.लि., फ्लॅट क्र.३४५, आर एम टी ३६, सेक्टर-३, चारकोपो, मांढिवली (प), मुंबई-४०००६७ या कोपोचे दिनांक १३.१२.२०१९ रोजीचे म्हाळ पत्र क्र.३८७७/२०१९ नुसार मालक आहेत. सदर खोली बाबतचा अधिकार दस्तावेज अर्थात मूळ प्राप्तीकरी श्री.विद्याधर गोविंद खांबेदे यांच्या नावे म्हाळ पत्र वितरित मूळ वाट्य पत्र हरविले आहे आणि माझ्या अशिलानी दिनांक ३०.१०.२०२१ रोजीचे बोक्विली पोतिस ठाणे येथे लापना नोंद क्र.३२६२/२०२१ अंतर्गत पं.पी. नोंद केले आहे. जर कोणा व्यक्तीनेकडे उपरोक्त बाबतप्राप्तीच्या मूळ प्रतींचा ताबा असल्यास किंवा सरख खोली बाबत बिल्ली, अदलाबदल, आगार, बळिप्त, न्यास, वास्ता स्वक, लाबा, भाडेझू, इतराण, मालकी हक्क किंवा इतर प्रकारे कुशी हता/अधिकार अत्पत्त्यास त्यांनी लेखी रक्कसात खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे अन्यथा असे समजले जाईल की सदर जागेवर कोणाही व्यक्तीचा दावा नाही.

आज दिनांकित ०१ नोव्हेंबर, २०२१. संतोष एम. पितळे वसिल व भातर शासन नेटरी १०/डी८, करुणतक को-ऑ.हौ.सो.लि., सुविद्या रोडेवजल, गोमारे (१), बोविवली (प), मुंबई-४०००११.



**बिरला प्रिसिजन टेक्नॉलॉजीस लिमिटेड**

सीआयएस: एल२२२२०एमएच१८६०पीएमसी४१२४४

२३, विरल मेयन क्र. २, १ला मजला, डी.डी. सारे मार्ग, प्रभासा मयन, मुंबई-४००००४.

दूर:१११-०२२-२३२२०५०८, ई-मेल:info@birlaprecision.com, वेबसाईट:www.birlaprecision.in

आयएसओ ९००१:२००० च आयएसओ १४००१:२००७ प्रमाणित कंपनी

**सूचना**

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोरिंग रियग्युलेशन्स २०१५) च्या नियम २१ सहायिताना नियम ४७(५)(अ) मुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सेल्लेवल्या निमागे व अवधिकारिता कमीचे अलॅक्झांडराहिनिह दिनिना निम्कन विचारत घेव व मान्यता होत आली १ला मजला, दत्तामस हाकम, नरियन पॉर्डि, मुंबई-४०००२१ येथे मुखपत्रावर, १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी विरल प्रिसिजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या सवालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर निधी कमीनेचे शेअर्स सुमारे ६८ असल्या स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.birlaprecision.in वेबसाईटवर उल्लेख आहे.

विरल प्रिसिजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडकडला येवून विरल व्यसथापकीन संचालक डीआयएम:०३३२७६११

नमुना क्र.७५

**सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई**

सासिरा, सासिरा मार्ग, वरकी, मुंबई-४०००३०.

**चौकशीची जाहीर नोटीस**

**अर्ज क्रमांक: ACC / X / 2040 / 2021**

**सार्वजनिक न्यासाचे नाव:**

**Street Foundation ...बाबत Shamsuzzamra Shafiqulain Usmani ...अर्जदार**

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **साहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई** हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विवरस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-


- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सवरच्या न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

**अ) गंगम मिळकत (वर्णन):** रोख रु. १०००/- (अक्षरी रूपये एक हजार केवळ)


**ब) स्थावर मिळकत (वर्णन):** काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणाप्रम्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगायलाचे नाही असे समजून चौकशी पुढी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २२/१०/२०२१ रोजी दिली.



**सही/- अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई**



**KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**

CIN:L31909MH1983PLC220457

Regd off: G-17 Bharat Industrial Estate, T. J Road, Sewree (W), Mumbai- 400 015. Tel -24124540| Fax- 24149659

Email: kusammecc.acct@gmail.com

Website: www.kusamelectrical.com

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Friday, 12<sup>th</sup> November, 2021** to consider and approve, the Un-audited Financial Results for the quarter ended **30<sup>th</sup> September, 2021**.

**For, Kusam Electrical Industries Limited**

Sd/- **Amruta Lokhande**

**Company Secretary & Compliance Officer**

**Place: Mumbai Date: 01<sup>st</sup> November, 2021**

**PUBLIC NOTICE**

This is to inform the Public at large that my clients **MR. CHANDRAKANT ABAJI WADKAR & MRS. RUPALI CHANDRAKANT WADKAR**, both residing at A/002, Building No. 4, Green Dield Complex, Sheetal Nagar, Near Holy Cross School, Mira Road (E), Thane-401107, have revoked all their relations with their son **ANIKET CHANDRAKANT WADKAR** and ejected/-d-owned him from all their properties. Any person having any transaction or dealing with him shall do it with their own risk as my clients are not having any relation with their son and there any business activities.

**R. M. TIWARI**

Advocate, High Court Shop No.11, Sanskriti-1, Poonam Vihar, Miraroad (E), Thane-401107. Mob: 9820477029

**PUBLIC NOTICE**

**Mr. Satyawan Rajaram Zore, a member of Purnagad CHS Ltd., having address at Sarova Complex, Building No. 1, Wing G2, - Samata Nagar, Kandivali (East), Mumbai - 400101 and holding the Flat No. G2-1412 on the 14th Floor, died on 21.04.2021 without making any nomination.**

The Society hereby invites claim or objection from the heir or heirs or other claimants or objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of **15 days** from the publication of this notice with the copies of such documents and other proof in support of his/her/ their claims / objections for the transfer of the shares and interest of the deceased member in the capital of the society.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims / objections, if any, received by the society for transfer of the shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants or objectors in the office of the society with the secretary of the society between **9 AM to 9 PM** from the date of publication of this Notice till the date of expiry of its period.

**FOR AND ON BEHALF OF PURNAGAD CHS LTD. Sd/- Hon. Secretary**

**Place: Mumbai Date: 02/11/2021**

**बिरला प्रिसिजन टेक्नॉलॉजीस लिमिटेड**

सीआयएस: एल२२२२०एमएच१८६०पीएमसी४१२४४

२३, विरल मेयन क्र. २, १ला मजला, डी.डी. सारे मार्ग, प्रभासा मयन, मुंबई-४००००४.

दूर:१११-०२२-२३२२०५०८, ई-मेल:info@birlaprecision.com, वेबसाईट:www.birlaprecision.in

आयएसओ ९००१:२००० च आयएसओ १४००१:२००७ प्रमाणित कंपनी

**सूचना**

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोरिंग रियग्युलेशन्स २०१५) च्या नियम २१ सहायिताना नियम ४७(५)(अ) मुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सेल्लेवल्या निमागे व अवधिकारिता कमीचे अलॅक्झांडराहिनिह दिनिना निम्कन विचारत घेव व मान्यता होत आली १ला मजला, दत्तामस हाकम, नरियन पॉर्डि, मुंबई-४०००२१ येथे मुखपत्रावर, १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी विरल प्रिसिजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या सवालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर निधी कमीनेचे शेअर्स सुमारे ६८ असल्या स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.birlaprecision.in वेबसाईटवर उल्लेख आहे.

विरल प्रिसिजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडकडला येवून विरल व्यसथापकीन संचालक डीआयएम:०३३२७६११

**बिरला प्रिसिजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडकडला येवून विरल व्यसथापकीन संचालक डीआयएम:०३३२७६११**

**Sd/-**

**Vikas P. Kamble**

**(Advocate High Court)**

2/31, Maharashtra Shopping Centre, Kannaamwar Nagar - 2, Vikhroli (East), Mumbai - 400083

Place: Mumbai, Date: 01/11/2021

नमुना क्र.७५

**सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई**

सासिरा, सासिरा मार्ग, वरकी, मुंबई-४०००३०.

**चौकशीची जाहीर नोटीस**

**अर्ज क्रमांक: स.ध. अ./ १०/ ११७ / २०२१**

**सार्वजनिक न्यासाचे नाव:**

**कै. राजाबाई पाटील प्रतिष्ठान, मुंबई बाबत.**


**श्री. बाळासाहेब दिनकर पाटील अर्जदार.**

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **साहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई** हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विवरस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सवरच्या न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

**अ) जंगम मिळकत (वर्णन):** रोख रु. १०००/- (अक्षरी रूपये एक हजार केवळ)

**ब) स्थावर मिळकत (वर्णन):** काही नाही



**सही/- अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई**

**जाहीर नोटीस**

तमाम नागरिकांस या जाहीर नोटीसी व्दारे सुचित करण्यात येते की, श्री. गुणवंत पी. भंगाळे यांच्या मालकीची मोजे चिंचवली (चामटोली), ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील सर्व नं. ३८/११ प्लॉट नं.४५ क्षेत्र ००८-४०आर-००प्रति ही जमीन मिळकत आहे मात्र सदर जमिनीबाबत खालिल वर्णन केलेले मुळ दस्त हे गहाळ झालेले आहेत.

**दस्तावेज वर्णन**

१) बुडी एक्स लिफ्ट एरीगेशन को. ऑप. सोस. लि. द्वारे श्री. प्रेमकुमार यदाती यांना देण्यात आलेले करारनामा / अलॉटमेंट लेटर.

२) श्री. प्रेमकुमार यदाती आणि श्री. हरिश एल.शाह यांच्या मध्ये करण्यात आलेला खरेदीखर्च/करारनामा.

तरी सदर वरील वर्णन केलेले दस्ताची मुळप्रत कोणालाही सापडल्यास त्याचा गैरावापर न करता खालील नमुद पत्त्यावर ७ दिवसांत आणून देणे किंवा त्यासंबधीत काही हरकत नोंदविणे. अन्यथा नंतर आलेल्या हरकतीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सही/-

**अॅड. किरण क.धलपे**

पत्ता: अश्विष २०४, दुसरा मजला, बी.यस को.ऑप.हौ.लि. रेल्वे स्टेशनच्या जवळ, संजीवनी हॉटेलास बाजूला, वाघपाूर (पु). ता. अंबरनाथ जि. ठाणे

**PUBLIC NOTICE**

**Mrs. Shanta Anand Jathan ("Claimants")** claim to be the Owners of Flat No. 11, admeasuring 762 sq.ft. of carpet area on the 1<sup>st</sup> Floor of the Building No. C - 3 known as Kailashchandra Co-operative Housing Society Ltd., bearing CTS No. 56 - A of Village Phadi, Taluka: Borivil in registration District and Sub - District of Mumbai City and Mumbai Suburban Division and being at Mahindra Nagar, Haji Bapu Road, Malad (East), Mumbai-400097 (Said "Property") with five (5) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 968 to 972 as per Share Certificate No. 196 dated 01/07/1969 issued by the Kailashchandra Co-operative Housing Society Ltd. The building known as Kailashchandra Co-operative Housing Society Ltd.